

Ref No: 41/2022-23

Dated: July 21, 2022

BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001
Scrip Code: 543415
Scrip ID: ANANDRATHI

National Stock Exchange of India Limited
Listing Department
Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
Trading Symbol: ANANDRATHI

Subject: Corrigendum Published by Newspaper Agencies regarding Newspaper Advertisement for Intimation of 27th Annual General Meeting of Anand Rathi Wealth Limited.

Dear Sir/Madam,

With reference to our letter no. 40/2022-23 dated 20th July, 2022, please find attached Corrigendum published by Newspaper Agencies regarding Newspaper Advertisement of 27th Annual General Meeting of Anand Rathi Wealth Limited.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,
For Anand Rathi Wealth Limited

Jinal Trivedi
Jinal Trivedi
Interim Compliance Officer



Enclosed: As above

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra
Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube:
अप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM NARAYANA SHEENA SHETTY TO NEW NAME NARAYANA SHEENA SHETTY AS PER THE DOCUMENTS. CL-101

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM BHAGYASHREE GAJANAN BHUVAD TO NEW NAME BHAGYASHREE GAJANAN BHUVAD. CL-102

I, MARTINA MICHEAL PEREIRA, RESIDING AT: 936, GHARKUL ATOLI, NANBHAT, POST: SOPARA, NALASOPARA(W), TAL.: VASAI, DIST.: PALGHAR, 401203. MY MIDDLE NAME IS WRONGLY WRITTEN AS MICHAEL IN MY LEGAL DOCUMENTS AND SERVICE PAPERS/DOCUMENTS. MY CORRECT MIDDLE NAME IS MICHAEL WHICH I HAVE CHANGED VIDE AFFIDAVIT DATED 27.06.2022 AND I WISH TO USE MICHAEL AS MY MIDDLE NAME FOR ALL FUTURE PURPOSES. CL-107

I HAVE CHANGED MY NAME FROM KHATJIA RIZWAN HEREKAR TO KHADJIA RIZWAN HEREKAR AS PER DOCUMENT. CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM CHUKABAI SHANKARJI JAJORIA TO CHUKABAI SHANKARLAL JAJORIA AS PER DOCUMENT. CL-110 A

I HAVE CHANGED MY NAME FROM KHALID ABDUL TO ABDUL KHALID SHAIKH AS PER THE DOCUMENTS. CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ZAHORUL BARI MANSOORI / SHAIKH ZAHORUL BARI HAFIZ ABDUL BARI TO ZAHORUL BARI SHAIKH MANSOORI AS PER DOCUMENT. CL-110 C

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL BARI / SHAIKH HAFIZ ABDUL BARI TO ABDUL BARI BISMILLAH SHAIKH AS PER DOCUMENT. CL-110 D

CHANGE OF BIRTHDATE

I USHA KIRTI RANAWAT HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM FIFTEEN NOVEMBER NINETEEN FIFTY SEVEN TO EIGHTH MAY NINETEEN FIFTY THREE VIDE MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (M- 2261545) CL-422

Thane Municipal Corporation, Thane

HEALTH DEPARTMENT

TENDER NOTICE

Online E- Tenders are invited for Public Health Department for Providing 33 Vehicle on Rent (18 Jeep/ Ecco & 15 Maruti Omni/Car) to Health Centres, Maternity Homes/Hospitals, Birth & Death Department, PCPNDT Department etc. Details of Tender Notice & Tender Forms will be available on https://mahatenders.gov.in from Dt. 21/07/2022 to Dt. 03/08/2022 at 16.00 pm. Tenders will be accepted on or before Dt. 03/08/2022 upto 16.30 hrs as per E- Tendering Procedure. Tenders will be opened on Dt. 10/ 08/2022 at 16.00pm or any other day with prior intimation. If there is any change in the Tender, TMC will have rights to issue Corrigendum. It will be the responsibility of the bidder to submit the tender according to the corrigendum. Thane Municipal Corporation reserves the right to accept or reject any or all the tenders without giving reasons thereof.

TMC/PRO/Health/367/22-23 SD/-

Dated 20/07/2022 Medical Officer of Health,

pls visit our official web-site Thane Municipal Corporation

www.thanecity.gov.in

Can Fin Homes Ltd
(SPONSOR CANARA BANK)
BANK GUARANTEED FINANCIAL INSTITUTION

First Floor, SS-42/10 & 212, Opposite Meghraj Theatre, Sector - 2, Vashi, New Mumbai - 400 703
Email: newmumbai@canfinhomes.com
www.canfinhomes.com
Phone: 022-27820168/167 Mobile No.: 7625079127
CIN : L85110KA1987PLC008699

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of Can Fin Homes Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers under the said Act and Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice on the below mentioned dates calling upon the following borrower(s)/co-borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notice with further interest at contractual rates till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below, against each borrower, in exercise of powers conferred under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on dates mentioned herein after.

Sr. No.	Name of borrowers and guarantors	Description of the property	Date of Demand Notice	Outstanding amount	Date of possession
1	SRI SAGAR BHORIPUR SARKAR, S/O: SRI BHORIPUR SARKAR	Flat No: 404, Fourth Floor, Krishna Aangan III, Survey No 41, Hissa 02, Sub plot No 11A, 11B, Village Devad, Near Devad Grampanchayat Office, Panvel & Dist Raigad - 410206 measuring area about 440 sqft Carpet area. Surrounded by North by :- Road, East by :- Plot No 7, West by :- House, South by :- Plot No 2	05.05.2022	Rs. 21,19,255/-	15.07.2022
2	1. SRI RAHUL KRISHNA GOPAL THAKUR, S/O: SRI KRISHNA GOPAL THAKUR 2. SUMAN KRISHNA GOPAL THAKUR W/O KRISHNA GOPAL THAKUR	Flat No: 103, First Floor, Sai Prasad Residency, House No 1013,716,410 and 409, Near Kon Bus Stop, Village KON, Near KON Bus Stop, Panvel, Dist Raigad - 410206 measuring area about 630 sqft Built Up area. Surrounded by :- North by :- Bunglow, East by :- Chawl, West by :- Rice Mill, South by :- Chawl	05.05.2022	Rs. 17,23,503/-	15.07.2022

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CFHL for the amount mentioned against each property along with further interest thereon till the date of realisation.

Date: 20/07/2022 Place: Mumbai

Authorised Officer Can Fin Homes Ltd.

ARMY CHS LTD.
Sector-9, Nerul, Navi Mumbai, Distt.-Thane.

Notice is hereby given that original Share Certificate No. 485, Members reg no. CIV/TA/103658/TF/NM/2005, having 5 nos. shares, bearing distinctive no. 2401 to 2405 of Flat no. G-205, Army CHS Ltd., Sector-9, Nerul, Navi Mumbai, Distt.-Thane is in the name of Mrs. Prasanna R Pillai, has been reported lost/misplaced and an application has been made by Mrs. Prasanna R Pillai (self) to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claim or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 15 days from the publication of this notice. In case no claim/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate. Please contact Society Office Manager on 02227700551.

Place: NaviMumbai Date: 21.07.2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that to the public at large that Mr. Bhalchandra Dattatray Kulkarni, residing at 2/5, Chandrashekhar Co-op. Housing Society Ltd., Swami Nityaanand Marg, Andheri (East), Mumbai-400 069, died intestate on or about 25th May, 2016. Mr. Ajay Bhalchandra Kulkarni is the only surviving legal heir of Late Mr. Bhalchandra Dattatray Kulkarni. Mr. Ajay Bhalchandra Kulkarni intends to make an application for Legal Heirship Certificate with the Office of Tehsildar, Andheri (West), any party or person having or claiming any objection right, claim of any nature whatsoever is hereby called upon to make the same known to us in writing along with the supporting documentary evidence to us at the address given below within a period of 14 (Fourteen) days from the date of this notice, failing which it shall be presumed that there exists no claim of any nature whatsoever. Please note that any claim received after the expiry of the period of 14 (Fourteen) days is liable to be ignored by our client, as if no such claim had at all been received by our client.

Dated 20th July, 2022

SC LEGAL, Advocates,
09, 2nd Floor, 240/242, Shah House, Dr. C. H. Street, 240-242, Marinelines (East), Mumbai-400 002

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Madhusudan Brijlal Vakharia, the owner of the land bearing C.T.S. No. 596/20/3 of village Pahadi Goregaon East has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by 13.40 mt. wide D. P. Road as per sanctioned Development Plan 2034 of 'P/South' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation No. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd Floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/evidence or Court Orders thereof for any such purported claim/objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :- (TDR/WS/PS-163)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing C.T.S. No. 596/20/3 of village Pahadi Goregaon East in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 611.20 sq. mtrs. or thereabouts, affected by 13.40 mt. wide DP Road in sanctioned Development Plan 2034 of 'P/South' Municipal Ward and bounded as follows :

On or towards the East by : Boundary of village Aarey

On or towards the West by : C.T.S. No. 596/20/1 of village Pahadi Goregaon East

On or towards the South by : C.T.S. No. 596/20/2 of village Pahadi Goregaon East

On or towards the North by : Boundary of village Aarey

Dated this 20th day of July, 2022

Adv. (Smt. Komal Punjabi) Advocate & Law Officer For Brihanmumbai Municipal Corporation

PRO/852/ADV/2022-23

Let's together and make Mumbai Malaria free

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my clients that I am investigating the title of (1) Mrs. Radha Agarwala, (2) Mrs. Sumangala Agarwala & (3) Mr. Anant Agarwala to Flat No. 701, 7th Floor, Tower-E, Building No. 3, Vivarea, Sane Guruji Road, Jacob Circle, Mahalaxmi, Mumbai-400 011 admeasuring about 199.99 sq.meters carpet area alongwith 2 Car Parking bearing No. S08 & B67 on P-5 Level standing on the property bearing C. S. No. 1903, 1904(p), 1905, 1/1905, 2/1905 of Byculla Division.

All persons, if have any claim in respect of the above referred Flat premises whether by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof at 2nd Floor, Mantri Building, Above Gangar Eyanation, Opp.: Girgaon Church, Girgaon, Mumbai-400 004 within 15 days of this notice, failing which, all such claim of such person/s, if any, will be deemed to have waived and/or abandoned.

Dated this 21st day of July, 2022

MukeshJain Advocate

PUBLIC NOTICE

This is to caution members of public that my client M/s. Adityaraj Lifestyle was appointed as the Developer by Pantnagar Shrama Safalya C.H.S.L., Building No.86, Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400 075 (Reg. No. BOM/HS/G/7797 of 1982) by society's letter of appointment dated 20th May 2021, and my client has received Declaration cum consent of individual member from majority of members of the society. My client has followed due diligence under section 79A of MCS Act 1960 for appointment as Developer for redeveloping the above Society and had successfully received certificate from Deputy Registrar.

While my client was expediting for the redevelopment process by way of an assignment Deed with the earlier registered developer and also with the society, who have put their hands together on 26th March, 2022 on the draft of Assignment Deed, however suddenly society had issued a discontinuation letter unilaterally to my client on 18th April 2022.

Hence this public notice is issued on behalf of my client to CAUTION all members of public NOT to deal with the above society in WHATSOEVER manner regarding the redevelopment of the building without getting my client's NOC who has full developmental rights and has invested substantially in the redevelopment work.

Whoever deals in this matter will do so at his own risk and cost and will be liable for damages for infringement of my client's rights

Date: 21.07.2022 Place: Mumbai

Adv. Sushil Kumar Pal (Advocate High Court, Mumbai)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my clients that I am investigating the title of (1) Mrs. Radha Agarwala, (2) Mrs. Sumangala Agarwala & (3) Mr. Anant Agarwala to Flat No. 701, 7th Floor, Tower-E, Building No. 3, Vivarea, Sane Guruji Road, Jacob Circle, Mahalaxmi, Mumbai-400 011 admeasuring about 199.99 sq.meters carpet area alongwith 2 Car Parking bearing No. S08 & B67 on P-5 Level standing on the property bearing C. S. No. 1903, 1904(p), 1905, 1/1905, 2/1905 of Byculla Division.

All persons, if have any claim in respect of the above referred Flat premises whether by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof at 2nd Floor, Mantri Building, Above Gangar Eyanation, Opp.: Girgaon Church, Girgaon, Mumbai-400 004 within 15 days of this notice, failing which, all such claim of such person/s, if any, will be deemed to have waived and/or abandoned.

Dated this 21st day of July, 2022

MukeshJain Advocate

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE are hereby informed that my Client Mr. Abul Qais Sharuddin Mirza is negotiating with Mrs. Zebeida Mohammed Ayyub in respect to the purchase of the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as the "said Property"). Any person or persons having any claim or right in respect of the said Property by way of inheritance, maintenance, bequest, gift, sale, mortgage, charge, trust, lease, lien and/or possession, encumbrance, license, *lis-pendens*, easement, agreement howsoever or otherwise is hereby requested to intimate the undersigned at his below mentioned address within 14 (fourteen) days from the date of publication of this Notice of his such claims, if any with all supporting documents, failing which claims, if any, of such person or persons shall be treated as waived and not binding on my client.

THE SCHEDULE OF THE SAID PROPERTY ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of non-agricultural land admeasuring about 933.33 sq. yards i.e. 780.38 sq. mt. bearing Plot No. 20, Survey Nos. 66(P) and 82(P) and bearing C.T.S. Nos. 732 (P) and 733 (P) of Village Nizampur, Taluka Bhiwandi, District Thane, situated within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation and Sub-Division and Sub-Registration office Bhiwandi and Division and District Thane.

Dated this 21st day of July, 2022

Adv. Irshad Momin
301, Shop No. 17, Rehman Complex, Near Bagh E Firdaus Market, 4th Nizampur, Bhiwandi Dist. Thane 421302

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our client MRS. ADITI ANIL SATAM is in process of acquiring the Scheduled Property from (1) MRS. PRERANA HIREN SARAIIYA, 2) MR. KAMLESH PRANLAL TOLIA and 3) MRS. VAISHALI JUGAL SHAH.

All or any persons/person having or claiming any right, title, benefit and/or interest whatsoever in respect of the Scheduled Property, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, lease, trust, possession, inheritance, lien, easement, bequest or otherwise howsoever or any objection to the aforesaid transfer/s and / or sale thereafter, is/are hereby requested to make the same known to and at the office of the undersigned, within a period of 15 days from the date of publication hereof, failing which all such claims, right, title and interest if any, shall be considered waived and/or abandoned.

SCHEDULE REFERRED HEREINABOVE
Flat No.501, admt. 405 sq. ft. carpet area including 22 sq. ft. Balcony Area, on 5th Floor, 'Acme Anand Dham Building No.4', standing on CTS Nos.38, 38/1 to 22, 39, 39/1 to 11 of Village Mogra, Taluka Andheri, situated at Society Road, Near Amboli Level Crossing, Andheri (East), Mumbai - 400 069 together with 5 (five) fully paid up shares of Rs.50/- (each bearing distinctive Nos.066 to 070 (both inclusive) comprised under Share Certificate No.14 dated 1st July, 2007 issued by Anand Dham Building No.1/IV Co-operative Housing Society Ltd. in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai.

Dated this 21st day of July, 2022 at Mumbai.

(Uphot Legal) Advocates & Legal Consultants Office No.4, Rahod Niwas HF Society Rd,Jogeshwari (East), Mumbai - 400 060. Cont- 8850014001

FORM X (see rule 13 (2))
Form Of Notice to the concerned parties
Ownership Right (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act 1963

Application No. 74 of 2022

Bharat Apartments Co.op Hsg. Soc. Ltd., CTS No. 627, Village Vile Parle, Gangaram Buwa Indulkar Marg, Vileparle (E), Mumbai- 57 (APPLICANT) 1) Victor Sebastian Valles 1(a) Joseph Romaldo Valles 1(b) Rev. Fr. John Francis Valles 1(c) Patrick Timothy Valles 1(d) Inas Baptist Valles

(OPPONENT/S) 2 M/s Rajesh Construction Company (a partnership firm)
Suburban Cantata Chawl, Room No. 4/17, M.G. Road, Shatinagar, Kandivli (W), Mumbai

PUBLIC NOTICE

Take the Notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Right (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned. The applicant has prayed for grant a certificate of entitlement Unilateral Deemed Conveyance / of the land, admeasuring 420.60 sq. mtrs. including D.P. Road alongwith building situated on Plot No. 627, Village Vile Parle, Gangaram Buwa Indulkar Marg, Vile Parle, Mumbai- 400057 in favour of the Applicant society. The hearing in the above case has been fixed 01.08.2022 at 3.00 pm. The Promoter / opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, shall appear in person or through the authorized / representative on 1.08.2022 at 3.30 pm before the undersigned together with any documents. he/ she / they/ want/s to produce in support of his/ her objection / claim/ demand against the above case and the applicant/s is/ are advised to the present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties, if any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/ application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/ deemed / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/ certificate / judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

District Deputy Registrar, Co-op Societies, Mumbai City (3) Compitant authority u/s 5 A of the MOFA, 1993

Court Room No. 3 IN THE CITY CIVIL COURT AT BOMBAY/ BOMBAY DISTRICT AT DINDOSHI COMMERCIAL SUIT NO. 274 OF 2021

ICICI Bank Ltd., a Body Corporate incorporated and Registered under the Indian Companies Act 1956 and licensed as a Bank under The Banking Regulation Act 1949 having Registered Office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, 390007, Gujarat and its Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra, Kurla Complex, Mumbai- 400051 Through its Constituted Attorney **MRS. SHILPA VASANT NIKAM** age 35 years

Designation: Manager

Email id: shilpa.nikam@icicibank.com

Mobile No. 8291819890

... Plaintiff

Versus

DEEPAK KRIPASHANKAR DUBEY Indian Inhabitant, adult, Age Not known and Occupation Service Having his addresses at B/405, Jha Niwas, Phirobad Road, Gandhi Chowk, Virar (East), Thane- 401305

Defendants

TAKE NOTICE that this Hon'ble Court will be moved before his Honor Judge Shri. A.Z. Khan presiding in the Court Room No. 2 on 20th July, 2022 at 11:00 o'clock in the forenoon by the above named Defendants for the following reliefs:-

a. that Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs a sum of Rs. 3,88,378.00/- (Rupees Three Lacs Eighty Eight Thousand Three Hundred and Seventy Eight Only) under the Credit Facility Application Form dated Credit Facility Application Form and Most Important Information both dated 24th January 2017 and 31st January 2017 (Exhibit 'D' & 'E' hereto) as per the Particulars of Claim being Exhibit 'H' hereto under the Loan Agreement dated 14th April 2017, for a principal amount of Rs. 3,52,009.30/- @ 12.69% p. avith monthly rests from the date of filing the suit till payment and/or realisation;

b. for costs of this suit;

Dated this.....day of, 2021.

For Registrar

City Civil Court, Bombay Dindoshi

Sealer, This Writ of Summons is taken Out by M/s. H. M. Legal Associates Advocate for Plaintiff, Office No. 75, 7th Floor, 'B' wing, Mittal Towers, Nariman Point, Mumbai- 400 021

Email id: hmlegal@gmail.com Tel: 022024596

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that to the public at large that Smt. Jayshree Bhalchandra Kulkarni, residing at 2/5, Chandrashekhar Co-op. Housing Society Ltd., Swami Nityaanand Marg, Andheri (East), Mumbai-400 069, died intestate on or about 5th October, 2014. Mr. Ajay Bhalchandra Kulkarni is the only surviving legal heir of Late Smt. Jayshree Bhalchandra Kulkarni. Mr. Ajay Bhalchandra Kulkarni intends to make an application for Legal Heirship Certificate with the Office of Tehsildar, Andheri (West), any party or person having or claiming any objection right, claim of any nature whatsoever is hereby called upon to make the same known to us in writing along with the supporting documentary evidence to us at the address given below within a period of 14 (Fourteen) days from the date of this notice, failing which it shall be presumed that there exists no claim of any nature whatsoever. Please note that any claim received after the expiry of the period of 14 (Fourteen) days is liable to be ignored by our client, as if no such claim had at all been received by our client.

Dated 20th July, 2022

SC LEGAL, Advocates,
09, 2nd Floor, 240/242, Shah House, Dr. C. H. Street, 240-242, Marinelines (East), Mumbai-400 002

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that, we on behalf of our client, are investigating the title of Northcons Buildwell LLP to their right to Northcons Premises No. 1 of an area admeasuring 224.00 sq. meters carpet on Ground Floor, and Commercial Premises No. 1 of an area admeasuring 393.00 sq. meters carpet on Basement-1 in A Wing in the under construction First Building in the project known as "Platinum File" being constructed on land bearing C.T.S. No. 195 (part) of Village - Andheri, Taluka - Andheri, D. N. Nagar, Andheri in Mumbai Suburban District (the said Premises). All and/or any person/s having or claiming any right, title, claim, interest or objection of whatsoever nature in respect of the Premises or any part thereof whether by way of sale, exchange, assignment, gift, bequest, pledge, donation, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, covenant, mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance, succession, agreement, contract, memorandum of understanding, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance, Decree or Order of any Court of Law, its pendens, attachment, reservation, easement or any liability or commitment or demand of any nature in respect of the said Premises are hereby requested to inform the same in writing alongwith supporting original documents to the undersigned having their office at 8, Oriental Business Centre, Plot No 14, Ambalal Doshi Marg, Behind Bombay Stock Exchange, Fort, Mumbai - 400001 (Email: shahpratik00@gmail.com, Mobile No: 9892155835) within 7 days from the date of publication hereof, failing which the claims, interest and/or objections, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Dated this 21st day of July, 2022.

SD/-
Pratik K. Shah Advocate

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI
MARJI NO. 9 OF-2022 IN APPEAL NO. 460F/2016 IN R.A.E. SUIT NO. 278/447 OF 2004

1. MRS. KANCHAN BHAGWATLAL JAIN (KOT'HARI), Age-76 Years, Occupation- Housewife, Residing at-7, RADHIKA BUILDING, SAIKIRPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (NEARNAIGAON MUNICIPAL, HIGH SCHOOL & HINDMATA THEATRE), DADAR (EAST), MUMBAI-400 014

2. MRS. MANJULA RAJENDRA JAIN (KOT'HARI), Age-56 Years, Occupation- Housewife, Residing at-7, RADHIKA BUILDING, SAIKIRPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD (NEAR NAIGAON MUNICIPAL, HIGH SCHOOL & HINDMATA THEATRE), DADAR (EAST), MUMBAI-400 014

...Applicants (Org Plaintiffs/Respondents)

Versus

1. SHRI. GUJABABABURAO POL. Age-Unknown, Occupation- Unknown, Hair and Legal Representative of Deceased SIIRI BALU BAL POLE, having address at ROOM NO. 8, FIRST FLOOR, SHANTI NIWAS, 219, DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, DADAR (EAST), MUMBAI-400 014

2. ADARSH GRAM VIKAS MANDAL - PANDEVAI Having Registration No. GBBS-339/1988, Having address at - ROOM NO. 8, FIRST FLOOR, SHANTI NIWAS, 219, DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, DADAR (EAST), MUMBAI-400 014

3. SIIRI SARJERAO PARE ATI SHINDE, Age Unknown, Occupation - Unknown, Having address at - ROOM NO. 8, FIRST FLOOR, SHANTI NIWAS, 219, DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, DADAR (EAST), MUMBAI-400 014

...Respondent (Org Defendants/Appellants)

To, The Respondents (Org Defendants/Appellants) abovenamed,

WHEREAS, Applicants (Org Plaintiffs/Respondents) abovenamed have taken out Application dated 20th January, 2022 i.e. MARJI NO. 9 OF 2022 IN R.A.E. SUIT NO. 46 OF 2016 IN R.A.E. SUIT NO. 278/447 OF 2004 against the Respondents (Org Defendants/Appellants) praying therein that the Applicant/s be permitted to withdraw the said amount of Rs. 3,18,000/- (RUPEES THREE LAC EIGHTEEN THOUSAND ONLY), alongwith interest, if any, deposited by the Respondent/s as per Order Dated 21.06.2016 passed in APPEAL AI NO.46 OF 2016 from this Honorable Court, and for such other and further reliefs, as prayed in the said Application.

YOU ARE hereby warned to appear before the Hon'ble Judge Presiding over Court Room No. 4, 03rd Floor, Old Building, Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai- 400 002, in person or by authorized Pleader duly instructed on the 26th July, 2022 at 2.45 p.m., to show cause against the Application, failing wherein, the said Application will be heard and determined Ex-parte.

You may obtain the copy of said Application from Court Room No. 4 of this Court.

Given under seal of the Court, this 09th day of June, 2022.

SD/-
Additional Registrar

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that my clients Mr. Pravin Natha Sawant and Smt. Pramila Harshal Ghadge, both are only legal heirs of the Late Mr. Natha Babu Sawant who owned flat no. 304 details mentioned in schedule written herein below. Mr. Natha Babu Sawant died intestate on 4.10.2020 at Thane. Mr. Pravin Natha Sawant and Smt. Pramila Harshal Ghadge are only legal heirs of the late Mr. Natha Babu Sawant agreed to sell said flat to Mr. Rupesh Jayaram Sonawale and Smt. Reshma Rupesh Sonawale by registered agreement for sale dated 7th July 2022.

If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale traction he/she/they may contact the undersigned with the Documentary Proof Substantiation his/her/their objection/claims/details of dispute/s within in fourteen days(14 days) from the date of this publication, failing which, my client will proceed to complete sale transaction with the above purchasers as if there are no third party claims/objections/disputes in respect of the Schedule property and thereafter no claims/objections/disputes will be entertained.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All That Premises being a Residential Premises bearing no.304 are admeasuring about 370 sq.ft.s, built up on third Floor, building no. A-3, Prem sagar Co. operative Housing Society Ltd and in the housing complex known as Prem Nagar, lying being and situated at S.No.74/9,84/8 and 84/12 lying being and then village Kalwa and Gut No.1,3,4,7,8,9,10,11, 12, and 16 of village Parsik,Taluka and District Thane and within the limits of Thane Municipal Corporation.

Dated : 21.07.2022

Adv.Supriya A. Kulkarni
B-4, Chandravadan Co.op.Hsg. Society, Near Thane Municipal Corporation, Ganeshwadi, Panchpakhadi, Thane-400 601

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client proposes to purchase from Mr. Saurabh H. Sonawala, all his right, title and interest in an apartment bearing Apartment No. 5 admeasuring approximately 162.70 square metres (built-up area) situated on the 2nd floor of the building known as "Manisha" of the Manisha Condominium situated at 69/A, L. Jagmohandas Marg, Mumbai-400 006, bearing Cadastral Survey Nos. 1/359 and 2/359 of the Malabar and Cumballa Hill Division (as per the antecedent documents of title) and Cadastral Survey Nos. 1A/359 and 2A/359 of the Malabar and Cumballa Hill Division (as per the Property Card), together with an undivided share, right, title and interest in the common areas and facilities appurtenant to the said Apartment No. 5 to the extent of 12.50% as set out in the Declaration dated 22nd March, 1990 under section 2 of the Maharashtra Apartment Ownership Act, 1970 and registered with the office of the Sub Registrar of Assurances at Mumbai under serial No. PBBE/1307/1990. The aforesaid apartment together with the aforesaid undivided share, right, title and interest in the common areas and facilities appurtenant to the said apartment are hereinafter collectively referred to as the "said Premises".

Any person having any objection or any claim, right, title and/or interest including the right of and by way of sale, agreement for sale, mortgage, exchange, gift, partition, lien, charge, lease, maintenance, bequest, inheritance, trust, possession, easement, tenancy, license or otherwise in respect of the said Premises is hereby required to make the same known in writing to the undersigned at the below mentioned address and the email addresses as mentioned below, along with documents in support thereof, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim of such person shall be deemed to have been waived and/or abandoned.

Dated this 21st day of July, 2022.

SD/-
M. N. Mulla
M Mulla Associates
Advocates & Solicitors
Block F- 41, 4th Floor, Dhanraj Mahal, Apollo Bunder, Mumbai - 400 001.
Email: maneck@mmassociates.in scherezad@mmassociates.in

Given under seal of the Court, this 09th day of June, 2022.

SD/-
Additional Registrar

Get prediction sitting at home with Palm Print

**Love, romance, sex, family
relations, job, wealth, home
happiness, house, education,
marriage, children, luck, work,
honor, sorrow, illness, etc.**

R. R. Mishra

Astrologist, Palmist,
Numerologist, Vastu & Gems
Specialist, Former TV & Press

**Whatsapp & Mobile
9820113194**

Watch on YouTube:


आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांच्या धोरणा किंवा मर्यादांनी न्याय्यतः कोणतीही हद्द देण नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वीची नवीन स्वतः चौकशी करण्याचे निवेदन तातूला सरता येण्याबाबत वाचकांना सूचनावत देते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेप मध्ये असलेले केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तक्रारीवरित दिशान्तरण करण्याची किंवा बदनामीकरणे कडकपणे सख्खी तलाब्यामधील दाव्यांसाठी भावनात किंवा परेडतातील कोणत्याही दिशान्तरण किंवा फौजदारी विषयी न्यायसल्लाव किंवा न्यायाधिकारनात नसावल्यातून मुक्त, प्रकाशक, संपादक आणि प्रिण्टरवर यांना जाबदार घडता येणार नाही. ते दाखिल सर्वव्यापी जाहिरातदारांचे अपेक्षे न्यायमधे नसावल्याची कोणतीही भूमिका असणार नाही.

I HAVE CHANGED MY NAME FROM SAMUINUISA AS SAMUINUISA TO SAMUINUISA ABDUL BARI SHAIKH MANSOORI AS PER DOCUMENT. CL-110 E

I HAVE CHANGED MY NAME FROM SHOBA MITHALAL JAIN TO SHOBHAGDEVI MITHALAL JAIN AS PER GOVT. ADHAR CARD. CL-110 F

I HAVE CHANGED MY NAME FROM SHOBHANADEVI MITHALAL JAIN TO SHOBHAGDEVI MITHALAL JAIN AS PER GOVT. ADHAR CARD. CL-110 G

I HAVE CHANGED MY NAME FROM MITHALAL DARGAJI JAIN TO MITHALAL DURGACHANDJI JAIN AS PER DOCUMENT. CL-110 H

I HAVE CHANGED MY NAME FROM RAKESHKUMAR PATWA TO RAKESH PATWA AS PER DOCUMENT. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM KUMAR CHIKE GAWADA TO KUMAR CHIKHAIAI GOWDA AS PER DOCUMENT. CL-120 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ANNAPUNA KUMAR GOWDA TO ANNAPURNA KUMAR GOWDA AS PER DOCUMENT. CL-120 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ANNAPORUNA KUMAR GOWDA TO ANNAPURNA KUMAR GOWDA AS PER DOCUMENT. CL-120 C

I HAVE CHANGED MY NAME FROM VIJAY KUMAR GAWADA TO VIJAY KUMAR GOWDA AS PER DOCUMENT. CL-120 D

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK MEKA TO ASHOK NARAYAN MEKA AS PER DOCUMENTS. CL-130

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD AHMED ANSARI TO SHAMSHAD AHMED ANSARI AS PER DOCUMENTS. CL-130 A

I HAVE CHANGED MY NAME FROM JAFRI FERMAN HAIDER ABBAS TO SIER FERMAN ANTHONY JOHN AS PER DOCUMENTS. CL-130 B

I HAVE CHANGED MY NAME FROM NILIMA CHINTAMAN NAGLE TO SUCHETA

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM NARAYANA SHEENA SHETTY TO NEW NAME NARAYAN SHEENA SHETTY AS PER THE DOCUMENTS. CL-101

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM BHAGYASHREE GAJANAN BHUVAD TO BHAGYASHREE GAJANAN BHUVAD. CL-102

MARTINA MICHEAL PEREIRA RESIDING AT: 936, GHARKUL, ATOLI, NARIMANHAT POST, SOPARA, MALASOPARA(V), TAL.: VASAL DIST.: PALGHAR, 401203. MY MIDDLE NAME IS WRONGLY WRITTEN AS MICHAEL IN MY LEGAL DOCUMENTS AND SERVICE PAPERS/DOCUMENTS. MY CORRECT MIDDLE NAME IS MICHAEL WHICH I HAVE CHANGED VIDE AFFIDAVIT DATED 27.06.2022 AND I WISH TO USE MICHAEL AS MY MIDDLE NAME FOR ALL FUTURE PURPOSES. CL-107

I HAVE CHANGED MY NAME FROM KHATUN RIZWAN HEREKAR TO KHADIJA KHATUN RIZWAN AS PER DOCUMENT. CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM CHUKABAI SHANKARJI JAJORIA TO CHUKABAI SHANKARLAL JAJORIA AS PER DOCUMENT. CL-110 A

I HAVE CHANGED MY NAME FROM KHALID ABDUL TO ABDUL KHALID SHAIKH AS PER THE DOCUMENTS. CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ZAHOORUL BARI MANSOORI / SHAIKH ZAHOORUL BARI HAFIZ ABDUL BARI TO ZAHURUL BARI SHAIKH MANSOORI AS PER DOCUMENT. CL-110 C

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL BARI / SHAIKH HAFIZ ABDUL BARI TO ABDUL BARI BISMILLAH SHAIKH AS PER DOCUMENT. CL-110 D

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SANGITA MEHTA TO SANGETA PARAG MEHTA AS PER DOCUMENTS. CL-130 D

I RAVINDRAKUMAR AMBASAS KASTURE HAVE CHANGED MY NAME TO RAVINDRA AMBASAS KASTURE VIDE AAHAR NUMBER 5841 8916 1739 CL-2

I, HAVE CHANGED MY OLD NAME FROM "HANSA POPATEL BHANSAL" TO NEW NAME "SANGETA BHARAT SHAH" RESIDING AT - FLAT NO. 41, 4TH FLOOR, KSHITIJ BUILDING, 47 NEPAUNESA ROAD, MALABAR HILL, MUMBAI - 400006. AS PER GAZETTE COPY M-2261019 CL-260

I HAVE CHANGED MY NAME FROM JIGNA PRADEEP BRAHMBHATTI TO JAGRUTI PRADEEP BRAHMBHATTI AS PER DOCUMENT. CL-401

I HAVE CHANGED MY NAME FROM MINAS SULTANA RAFUDDIN TO MINAS SULTANA MOHAMMAD RAFUDDIN SHAIKH AS PER GAZETTE COPY NO. M-2038005 DATED: SEPTEMBER 24, 2020 CL-990

नावत बदल

मुंबई येथे १४/७/२०२२ दिनांकित प्रतिज्ञापत्राद्वारे, रेहाना रियाज शाह (आधीचे नाव), हाहाण साई लिला सदान, (खोली क्रमांक ०५, चालू क्रमांक ०२, हनुमान गछी, कांजुमार्ग (पूर्व), मुंबई-४०० ०४२, माझे नाव राणी सविने नवकर (आताचे नवीन नाव) असे बदलते आहे. CL-902

CHANGE OF BIRTHDATE

I USHA KIRTI RANAWAT HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM FIFTEEN NOVEMBER NINETEEN FIFTY SEVEN TO EIGHTH MAY NINETEEN FIFTY THREE VIDE MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (M-2261545) CL-422

परिशिष्ट IV
(निर्णय 8(1) प्रह)

ताबा सूचना
(स्थावर मालमतेसाठी)

ज्या अर्थी,

निम्नस्वाक्षरीकार झुडियाबुल्लस हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PL3136029) सिम्बोयोटाइजेसन ऑफ फायनान्सियल असोसिएट अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असोसिएट अँड फायनान्स ऑफ सिम्बोयोटी इंटरेस्ट अँड, अन्वये, प्रमुख अर्थी प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सप्पट 60 दिवसांच्या आता **10.12.2022** रोजी सूचोपेत नमूद केलेली आणि अधिक रकम रु. **22,08,273.70** (रुपये **बावीस लाख आठ हजार दोनशे व्याहतर आणि सतर पैसे फक्त**) साठी कर्ज खाते क्र. **HHLLPM00428446** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **26.11.2021** पासून ते प्रमुख अर्थी कारपरेटिवी नावाची, सूचना कर्जावर प्रतीक लावणी मिश्रा, पुण्याचे/जी लावणी मिश्रा आणि **लावणी रामगुप्ती** मिश्रा यांना कालम 13 ते 31 सह सिम्बोयोटी इंटरेस्ट (एफओसॅमटेड) रूपस, 2002 या निमन 3 अन्वये प्राप्त झालेल्या आणि कालम 13 अटी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कालम 13 ची उप कलम (4) सह सिम्बोयोटी इंटरेस्ट (एफओसॅमटेड) रूपस, 2002 या निमन 8 अन्वये प्राप्त झालेल्या अफिकरगत खाली वर्णन केलेल्या मालमतेला निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकाकारत ताबा 18.07.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारवार **झुडियाबुल्लस हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज अंमतेवरील रु. **22,08,273.70** (रुपये **बावीस लाख आठ हजार दोनशे व्याहतर आणि सतर पैसे फक्त**) पुढील **व्याख्या 26.11.2021** पासून प्रमुख अर्थी कारपरेटिवी तालेल.

कर्जदाराचे लक्ष्य कालम 13 ची उप-कलम (8) च्या मालमते / मालमतेला मुबत करण्यासाठी उललब वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमतेचे वर्णन

कुठ्ठाणा बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत बेनगरी पद क्र. 76, हिसा नं. 1/1, मापित क्षेत्र 2700 चौ. मीटरस, तात्काळ अंमलपत्र आणि जि. डोगे, वातलीली नावाचे शासना पक्षे ज्या इमारत रोजेगत इमारत क्र. पी मध्ये विसरया मालमतेवर स्टॅट क्र. 303 चे सर्व भाग आणि खंड, मापित पट्टई क्षेत्र 40.75 चौ. मीटरस.

सही/-
अधिकृत अधिकारी

तारीख :- 20.08.2022

थळ :- ठाणे

झुडियाबुल्लस हाउसिंग फायनान्स लिमिटेड

परिशिष्ट IV
(नियम ४(1) पहा)

सूचना सूचना
(स्थायर मालमतेसाठी)

ज्या अर्धी,

निम्नस्वाक्षरीकारक इंडियाबुल्युल्स हारडिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029), सिन्क्रोव्हाइजेसन ऑफ फायनांशियल सेक्टर्स अँड रिसिस्ट्रुक्चर ऑफ फायनांशियल सेक्टर अँड एकोनॉमिस्ट ऑफ सिन्क्रोटीडी इंटरनेट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दितांकपासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **ला. 18.02.2022** रोजी सुनेत नमुद केलेली आणि अधिक रकम रु. **६७,२९,२३५.०८** (रूपय सदुपस्थ लाख एकोणतीस हजार दोनशे रुपये आणि आठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. **H.LAPVSH00405883** या रकमेची परत देऊ करण्याची दिनांक **१८.०२.२०२२** पासून ते प्रत्यक्ष भरणा करंपैकीती लागेल, सूचना कर्जदार पूजा तारावंद कर्जीनी मालक, पक्षा आयुक्त कर्जीनी, आयुक्त कोषाग्राहक कर्जीनी आणि तारावंद कर्जीनी यांना मालक 13(1)(2) सहसिन्क्रोटीडी इंटरनेट (एकोनॉमिस्ट) रूप्य, 2002 या नियम ३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकातर जारी केले.

सदर रकमेची परतदेऊ करण्यात कर्जदार अपायशील ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधन्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 (घ) उप कलम (4) सह सिन्क्रोटीडी इंटरनेट (एकोनॉमिस्ट) रूप्य, 2002 या नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकातर खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकारणे प्रतिताकाळ ता.**१८.०७.२०२२** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधन्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारवर इंडियाबुल्युल्स हारडिंग फायनान्स लिमिटेड को कर्ज आकारणी रु. **६७,२९,२३५.०८** (रूपय सदुपस्थ लाख एकोणतीस हजार दोनशे रुपये आणि आठ पैसे फक्त) पुढील व्याज **१८.०२.२०२२** पासून प्रत्यक्ष भरणा करंपैकीती लागेल.

कर्जदारचे लक्ष कलम 13 चे उप-कलम (4) या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थायर मालमतेचे वर्णन

एस. व्ही. रोड वर स्थित, तालुका अंधेरी आणि "परितलात वैद्य बाबा" म्हणून ओळखल्या जाणारी, गाव मोगरा या 15 चा (1) ते (2) आणि ऑर्जन मेहनतार पी. टी. रोड 1, १५ वर निर्मित "किम्मत पार्क ऐतुक" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झमरतीतील सहाय्य मजकूरवार सीटें बेअरिंग नंबर ६०1 क्षेत्रफल सुमारे 250 चौ. फूट (चर्दई क्षेत्र), अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१, महाराष्ट्र मुंबईच्या उपनगरी विधानभवन क्षेत्रफल सुमारे 732.50 चौरस मीटर्स या समतुल्य जोडापासून 7883.89 चौ. फूट बेअरिंग महानगरपालिका भूम्यमापन क्रमांक 5908/(1), ४८, से 5908 (3)(4), 50 चौ. फूट बेअरिंग 2(ए), 5908 (2), ४८, ४९, ५०

सही -
अधिकृत अधिकारी

तारीख : १८.०२.२०२२
थळा : मुंबई

इंडियाबुल्युल्स हारडिंग फायनान्स लिमिटेड

परिच्छेद IV
(खण्ड ४(1) (प्रा.)
ताबा सूचना
(स्थावर मालमतेसाठी)

ज्या अर्ही,

निम्नस्वाक्षरीकार **एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** (“ईआरएससी”) (**CIN:U67100MH2007PLC174759**) **सिव्योरीटाइजेसन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड स्ट्रक्चरल प्रत्यक्षण ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्योरीटी इंटरस्ट अँबट, 2002** अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सय 60 दिवसांच्या आत **18.12.2021** रोजी सूचनातून नपूद केलेली आणि अधिक रक्कम रु. **22,70,620.97** (रुपये बावीस लाख सतर हजार **सहस्र** वीस आणे आणि सव्याणणव पैसे फक्त) साठी कर्ज खाते क. **HHLPNV00416309** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **29.11.2021** पासून ते प्रत्यक्ष भरणा करपेरीतची मागणी, सूचना कर्जदार मनोज रामरासि सिंह; केएल-5/10, 4 सेक्टर 3ई, कळंबोली, पनवेल, पनवेल, महाराष्ट्र- 410206, मनोज रामरासि सिंह; केएल-1, खोली क. एम-12, स्टेट बँक सेक्टर 5ई जवळ, कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र - 410209, मीरू मनोज सिंह; केएल-1, खोली क. एम-12, स्टेट बँक सेक्टर 5ई जवळ, कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र - 410209, यांना कर्ज आकलन 13(2) सह सिव्योरीटी इंटरस्ट (एफोर्समेंट) रुकस, 2002 या नियम 9 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱ्याकडून घेतली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आपखोरी टरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उपावकाश (4) सह सिव्योरीटी इंटरस्ट (एफोर्समेंट) रुकस, 2002 या नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या उपावकाश खाली नमूद केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिक्रिया कलम 8.17.2007** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ट्रस्ट - एएससी 439** ये ट्रस्टी ची कर्ज आकारणी रु. **22,70,620.97** (रुपये बावीस लाख सतर हजार **सहस्र** वीस आणे आणि सव्याणणव पैसे फक्त) पुढील व्याज **29.11.2021** पासून प्रत्यक्ष भरणा करपेरीत लागेल.

कर्जदारांचे तात्पर्य कलम 13 चे उप-कलम (8) या मालमता / मालमतेला पुढत करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमतेचे वर्णन

प्लॉट क्र. 102, पहिला मजला, इमारत क्र. 3, विंग I, ग्रीन वूड इस्टेट, जवा हबुटेन, टा. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र 410206, पनवेल, महाराष्ट्र - 410206.

सही/-
अधिकृत अधिकारी

तारीख: 18.07.2022
एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड
ईआरएससी ट्रस्ट - एएससी 439 चे ट्रस्टी

स्थळ: पनवेल

[illegible][illegible]



सिन्से १९१७

एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

नॉद. कार्यालय : लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई-४०० ०१४

वसुली विभाग : विमत अपडॉर्मेट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६०

दू.क्र. : (०२२) २८३७ ६८१६, २८३७ ६८१६, २८२० ३६०३, ई-मेल आयडी : recovery@nkgbs-bank.com

सूचना सूचना (नियम ८१)

(जंगम मत्ता आणि स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी,

निम्नस्वीकारांनी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिस्कटन्वशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टोस्ट (एन्फोर्समेंट) अँक्ट, २००२ (सर्फेसी अँक्ट, २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंस्टोस्ट (एन्फोर्समेंट) रूलस, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करून सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदार, गहाणदार आणि हमीदारांना बोलाविले जाणार्या **०१/०३/२०१८ रोजी मागणी सूचना** निर्गमित केलेली आहे.

सदर कर्जदार, गहाणदार आणि हमीदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वीकारितकल्यांनी खालील तारखेस सदरहू अधिविन्यायाचे कलम १३(१) नियम १४ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करून येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कच्चा हा **१८/०७/२०२२** रोजीस घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदार आणि सर्वसाधारण जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील नमूद मिळकतीच्या देवघेवोच्या व्यवहार करून न घ्या आणि सदरहू मातलेली कोणताही देवघेवोच्या व्यवहार हा एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. च्या खालील रक्कम आणि **पुढील लेख आणि त्यावरील मालकीच्या प्रमाराख्या** अधीन राहिल. कर्जदारांचे लक्ष तारात मता विमोचनसाठी उपलब्ध वेळेच्या संधर्भात अधिविन्यायाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

कर्जदार/गहाणदार/हमीदारांची नावे	एकूण थकीत रक्कम
१. श्री. प्रविण काशिराम कदम (कर्जदार/गहाणदार),	३०/०६/२०२२ रोजीस रु. १७,८७,५०९.३६ सह लागू पुढील व्याज आणि प्रभार
२. श्री. काशिराम बालाराम कदम (सह-कर्जदार/ गहाणदार)	
३. श्री. नितीन काशिराम कदम (सह-कर्जदार/ गहाणदार),	
४. श्री. आदेश चंद्रकांत बांदेकर (हमीदार)	
५. श्री. भावेश राजेश पांडुराडे (हमीदार)	

गहाण मिळकतीचे वर्णन

श्री. प्रविण काशिराम कदम, श्री. काशिराम बालाराम कदम, श्री. नितीन काशिराम कदम यांच्या मालकीचे प्लॉट क्र. ७१९, सेक्टर क्र.१८, कामोटे, फेज-II, तालुका पनवेल जिल्हा रायगड-४१०२०४ वर बांधकामात ओम साई रिसिडेन्सी नावे ज्ञात इमारतीमध्ये रच्य़ा मजल्यावरील प्लॉट क्र. २०१, मोजमापित ३०.७४ चौ.मी. चढई सह ३६.८४ चौ.मी. विल्ट अप टेरेस ३.५३ चौ.मी. जोडलेले प्लॉटवर बेडस आणि सर्विस क्षेत्र २.२७ चौ.मी.चे सर्व ते भाग आणि विभाग. वरील परिशिष्ट मिळकत खालील प्रमाणे सोपाबद्ध:

पूर्व	पश्चिम	उत्तर	दक्षिण
प्लॉट क्र. ८२	११ मीटर रुंद स्तर	प्लॉट क्र. ७८	प्लॉट क्र. ८०

सही/ प्राधिकृत अधिकारी

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.

(सर्फेसी अँक्ट २००२ अन्वये)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ११/०७/२०२२

परिशिष्ट IV
(निमग्न ६(1) पहा)

ताबा सूचना
(स्वायत्त मालमतेसाठी)

ज्या अर्षी,

निम्नस्वाक्षरीकार **एडलवाईस असेट रिक्तन्दश्शन** कंपनी लिमिटेड ("ईएआरसी")
(CIN:U67100MH2007PLC174759) चे सिस्कोरिटोडाइजेशन ऑफ फायनान्शियल असेट्स अण्ड रिक्तन्दश्शन
प्रधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आठ **20.12.2021**
रोजी सुचवत नमूद केलेली आणि अधिक रक्कम **रु. 32,05,641.08 (रुपये बत्तीस लाख पाच हजार सहस्रो**
एकेचाळीस आणि आठ पैसे फक्त) सादी कर्ज खाते क्र. **HLAPVSH00294669** या रुकमेची परत फक्त
एकेचाळीस आणि **17.12.2021** पासून ते प्रत्यक्ष भरण करेपर्यंतची मणी, सूचना कर्जदार **श्रीरामा मोहम्मद**
उमर आणि मोहम्मद उमर नसिबुल्लाह यांना कलम 13(12) सह सिस्कोरिटोडाइजेर (एफओसीएन) रुकस,
2002 या निमग्न 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकांरार जारी केली.

सदर रुकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपश्यशी दरल्यामुळे यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना
देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप-कलम (4) सह सिस्कोरिटोडाइजेर (एफओसीएन) रुकस,
2002 या निमग्न 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकांरार खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने
प्रतिकात्मक ताबा **18.07.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार
कर नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर एडलवाईस असेट रिक्तन्दश्शन कंपनी लिमिटेड चे ट्रस्टी
असलेल्या **ईएआरसी ट्रस्ट - एससी 432** ची कर्ज आकारणी रु. **32,05,641.08 (रुपये बत्तीस लाख**
पाच हजार सहस्रो एकेचाळीस आणि आठ पैसे फक्त) पुढील व्याज **17.12.2021** पासून प्रत्यक्ष भरण
करेपर्यंत लागेल.

कर्जदाराचे लक्ष कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे
आकर्षित केले जात आहे.

स्थायर मालमतेचे वर्णन

प्लॅट नं. - 503 ज्याचे चर्टई क्षेत्र 470 चौ. फूट इमारत क्र. 11 मध्ये आम्नापली कंठुम्बुर सीएएसएसएलचे
"युनिक आर्केड", डीन बाँस्को स्कूलच्या पुढे, टागोर नगर विक्कोडी, मुंबई, महाराष्ट्र - 400083.

सही/-
अधिकृत अधिकारी

तारीख **20.12.2021** एडलवाईस असेट रिक्तन्दश्शन कंपनी लिमिटेड
मुंबई
ईएआरसी ट्रस्ट - एससी 432 चे ट्रस्टी

न्यायालय खोली क्र. ३
मुंबई येथील नगर दिवाणी
न्यायालयातील

म फायनांस लिमिटेड

मुम्बईला समानी रोड, पोल पाटी. डी. ठो सोमर,
म. (०२२) ४७४८९९९९
ईमेल : hiquery@mollilalswal.com

(रुक्ता)

आणि चि नाव्याने सिस्स्यूप्राटोइजेशन अँड
द्वारे निराम (१५) अन्वे आण कृत्यां १३(१०)
अन्वे निराम या का कल्प करू. खात्यामागे दिल्या
फंडेड सेड सूचना / सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेचासून
याद्दारे कुर्जदार आणि सर्वसाधारण जनेतला
कडे टाऊने त्यांना प्रदान करताय आलेल्या
का काळा तारखेस कच्चा घेतला आहे.

आणि कोशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी
परिष्कार्यता आलेल्या कामेच्या भागधारी राहील.
एपोस्ट-कलम (८) च्या तरतुदींकडे कुर्जदाराचे

हाहण मिळकती ची दस्तान

हिला मजला, ए-५, विंग, श्री दत्त नगरी
फ, भिवंदी, ४२२३०६, ठाणे, महाराष्ट्र

सही/-
अशोक अधिकारी
लावाल ऑरेवॉन होम फायनांस लिमिटेडसाठी

वाणिज्यिक वाद क्र. २७४
सेड २०२१

आयसीएसआई आय बँक लि.,
भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अन्वे
स्थापित आणि गोटणी केलेले एक नियम निकाम
आणि बँकिंग रेग्युलेशन अँक्ट, १९४९ अंतर्गत
एक बँक म्हणून अनुसारी धारक जीवे गोटणीकरून
कार्यालय आहे - आयसीएसआई आय बँक
टावर, कॉफी स्कॅलर जयव्द, ओल्ड पार्सरा रोड,
बडोदा - ३९०००५, गुजरात आणि गोवी
कॉर्पोरेट कार्यालय आहे - आयसीएसआई आय
बँक टॉवर, ग्रेड-कुर्ला संजय, मुंबई-४००
०५१ कि त्यांचे घडीत मुखत्यार सी. शिल्पा

दस्तावेज निकाम
थर: ३५ थर,
हद्दतः व्यवस्थापक
ई-मेल आयडी:
shilpa.nikam@icicibank.com
मोबाईल क्र.: ८२९९८९९८०

... वादी

विवाद

दीपक क्रिपाशंकर दुबे
भारता रोहीवारी, प्रॉड, वये माहीती ती आणि
पेशा: भारतीय, चौथ्या पत्ता आहे - बी/४०५,
१४ निवास, फुलपाडा रोड, गांधी चौक, विरार
(पडी). ठाणे-४०३३०५.

[illegible]

यूएन डेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद

हकी सूचना

होती याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास

जल.

सही/- प्राधिकृत अधिकारी,

आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

<p>ANANDRATHI Private Wealth, uncomplicated</p> <p>U67120MHI1995PLC086696</p> <p>ANAND RATHI WEALTH LIMITED (Formerly known as Anand Rathi Wealth Services Limited)</p> <p>"AMFI-Registered Mutual Fund Distributor"</p> <p>CORRIGENDUM</p> <p>With reference to Public Announcement (Notice of 27th AGM) of the members of ANAND RATHI WEALTH LIMITED to be held on 12th August 2022 at 2.30 PM (IST) which published on 20th July 2022, it is hereby clarified that: Kindly read the date of the AGM which was on 20th July 2022 instead of 22nd July 2022.</p> <p>For Anand Rathi Wealth Limited Sd/- Date: 20th July 2022 Anand Rathi Place: Mumbai Chairman</p>	<p>PUBLIC NOTICE</p> <p>We Mr. Ashok Kumar Sitanandan Jha & Mrs. Sunita Ashok Jha presently residing at Flat No. 1304, C-1, Spring Valley, Purankit City, 400615, Road, Kasarvadavali, Thane-406150, do hereby declare public at large that, we have only son Mr. Amif Ashok Kumar Jha and from last 10th July 2021 he is staying with his family, he is not looking after us, therefore we both have decided to eliminate him from our family and hereinafter he should not claim any inheritance/succession rights on the property owned by us.</p> <p>Sd/- Ashok Kumar Sitanandan Jha & Sunita Ashok Jha</p>
---	---

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ मध्ये
 रेरा मजला, एमटीएमपूल बिल्डिंग, कलाबा, मुंबई-४०० ००५.
मुळ अर्ज क्र. २५९ सन २०२१

परि.: १३
अर्जदार

बँक ऑफ इंडिया
विक्रद
 मे. ध्रुवदीप इंजिनियरींग आणि अन्य.


...प्रतिवादी

समन्त

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमूद इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासारं फात्रित क्रमेच्या वसुलीसाठी सदर न्यायाधिकरणात वरील उद्देशाने अर्ज दाखल केला आहे. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजाणी परीणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी समानासन न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. तुम्हाला सदर न्यायाधिकरणसमक्ष व्यक्तिः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणे दाखल करण्यासाठी आणि विनोदीप्रमाणे अनुतोष का मजूर कर नवे याची कारणे दर्शविण्यासाठी १७.१०.२०२१ रोजी स. ११-०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूचना घ्यावी की, कसूरदार उलटायला, प्रमेच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्णयित असेल.

हस्ते आणि सदर न्यायाधिकरणच्या शुष्कव्याप्ते ८ जुलै, २०२२ रोजी दिले/जारी केले.

प्रबंधक
डीआरटी-११, मुंबई



प्रति.

१. श्री. हेमंत जयचंद पांचाळ, मे. ध्रुवदीप इंजिनियरींग चे प्रोप्रायटर, फ्लॅट क्र. ए-३०१, दत्तात्रय टॉवर, फेज-१, वसंत नगरी जवळ, डुम्लॅण्ट रॅस्टोर्न, वसई (पू.), जिल्हा पालघर-४०१२०८.
२. श्री. दिपक जयचंद पांचाळ, फ्लॅट क्र. ए-३०१, दत्तात्रय टॉवर, फेज-१, वसंत नगरी जवळ, डुम्लॅण्ट रॅस्टोर्न, वसई (पू.), जिल्हा पालघर-४०१२०८.

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणसमोर,
मुंबई खंडपीठ, मुंबई
कंपनी योजना याचिका क्र. १०९ सन २०२२
शी संबंधित
कंपनी योजना याचिका क्र. १२६ सन २०२२
कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणत;
आणि
कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या
इतर प्रावयंत्र तत्सुद्धीच्या प्रकरणत;
आणि
एजिलिटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि
ईएसएल एअर अ‍ॅण्ड सी प्रायव्हेट लिमिटेड आणि ईएसएल सील्युयुस प्रायव्हेट लिमिटेड
आणि त्यांचे संबंधित मागधाराक
द्वाराना
व्यवस्था आणि एकत्रिकारणाच्या योजनेच्या प्रकरणात.
एजिलिटी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड,
सीआयएन यु६०१३०एमएच१९९८पीटीसी११२१६० सह कंपनी
अधिनियम, १९५६ अंतर्गत १३ जानेवारी, १९९४ रोजी स्थापित
कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, दि. शुक्र,
बी-२०१, बी-२०४, एम.व्ही. रोड, इंटर्नॅशनल एअरपोर्ट अ‍ॅण्ड अ‍ॅरॉज
रोडलगत, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९, ईमेल:
Sandeep.Tatke@in.dsv.com, मोबा: ९८२०२७७९०
...पिलिटी याचिकाकर्ता कंपनी/हस्तांतरक कंपनी
ईएसएल एअर अ‍ॅण्ड सी प्रायव्हेट लिमिटेड,
सीआयएन यु६३०११एमएच२००६पीटीसी११२२७०० सह कंपनी
अधिनियम, १९५६ अंतर्गत १९ जून, २००६ रोजी स्थापित कंपनी
आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, दि. शुक्र, बी-२०१,
बी-२०४, एम.व्ही. रोड, इंटर्नॅशनल एअरपोर्ट अ‍ॅण्ड अ‍ॅरॉजलगत,
मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९, ईमेल:
Sandeep.Tatke@in.dsv.com, मोबा: ९८२०२७७९०
...दुसरी याचिकाकर्ता कंपनी/हस्तांतरिती कंपनी/
विरासतक कंपनी

एसएम्बी सीलिंगच्या प्रत्येक लिमिटिंग आणि डीएसएम्बी एअर अँड सी प्रत्येक लिमिटिंग आणि डीएसएम्बी सीलिंगच्या प्रत्येक लिमिटिंग आणि त्याचे संबंधित भागापासूनच्या दरम्यान व्यवस्था आणि एकत्रिकरणच्या योजनेच्या मंजूरीकरिता कंपनी अभियंता, २०१३ का कलम २३० ते २३२ आणि इतर प्रायोग्य तरतुदींनुसार ही सन्मान्य राहण्य कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (‘पंसीसीएलटी’) याचेसमोर २०२०, २०२१ रोजी याचिकाकर्ता कम्पन्यांद्वारे दाद करण्यत आली आणि २०, २०२२ रोजी सन्मान्य पंसीसीएलटी याचेसमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

२०२१, २०२२ रोजी सन्मान्य पंसीसीएलटी याचेसमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

कोणीही संबंधित व्यक्ती दाद याचिकेच्या बाबुने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास त्याचा/ तिने/ त्यांनी याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेची किमान दोन दिवस आधी राहण्य कंपनी मधील न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठ, य. था परमरा, एमटीएलएल एलएल व्हॉल्यूम व्हॉल्यूम व्हॉल्यूम, जी. डी. सोमानी मार्ग, जी. डी. सोमानी इन्टरनॅशनल स्कूलकरा, कफ परेड, मुंबई- ४००००५ आणि त्यांचा ईमेल आयडी: nclt@mumbai005@gmail.com, nclt@mumbai0005a@gmail.com यांचेकडे त्याच्या/ तिच्या/ त्यांच्या हेतुची सुनावणी पाठवणे आवश्यक आहे. दाद सादरकरणाची प्रत त्याचत संबंधित याचिकाकर्ता कम्पन्यांचा नोंदीकरण करालयात आणि कम्पन्यांचा ईमेल आयडी Sandeep.Tatke@in.dsv.com या आणि वक्तिलांचा ईमेल आयडी advocateshruteelji@gmail.com यांचेकडे पाठवायत. येथे कोणीही संबंधित व्यक्ती दाद सादर याचिकेच्या विरोध करणाऱ्या ईच्छुक असल्यास विरोधाची पारंप्र्यमूर्ती याची वतीत शपथपत्राची प्रत आणि सुनवेध पाठवायत आवश्यक आहे. याचिकेची प्रत याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेची किमान दोन दिवस आधी कंपनीने ईमेल आयडी Sandeep.Tatke@in.dsv.com या आणि वक्तिलांचा ईमेल आयडी advocateshruteelji@gmail.com यांचे चौकशी पाठवण्य विनामसु प्राप्त करात येईल.

दाद दिनांक २१ जुलै, २०२२

सही/-
श्रीनी केलेलजी-पेडणेकर
याचिकाकर्ता-पेडणेकर वकील

पी पारसिक सहकारी बँक लि.
कळवा, ठाणे - ४००६०५. (मल्टी-स्टेट शेड्युलड बँक)

गणससाधरण/साआर/१२१३/२०१५ दि.२६/०३/२०१५)

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोंदीस

सभेसभा सुवावर दि. ०७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता खालील व्याख्यात, तलावपाळी, ठाणे - ४००६०१ येथे घण्यात वेणार आहे. तरी सर्व ही विनंती.

समिपुढील विषय

लेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे. व त्यास मंजुरी देणे ज्यामध्ये लेखापरिक्षकांकडून मंडळ अहवाल, दि. ३१ मार्च, २०२२ सालाच्या अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक यांचा समावेश आहे. क लेखापरिक्षकांच्या अहवालाच्या दोषदुरुस्ती रिपोर्ता मान्यता देणे. ल लेखापरिक्षणीनुसार, दि. ३१ मार्च, २०२२ अखेरच्या नफा वाटणीस व लाभार्थी वाटणीस स मंजुरी देणे.

लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचे सेवा शुल्क ठरविण्याचा अधिकार नलक मंडळाच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे. गोंगाट अण्ड सन २०२२-२३ करिता वैधानिक लेखापरिक्षक म्हणून नेमणूक करण्याची संघालक मंडळाच्या आदेशानुसार डॉ. एम. डी. पै मुख्य कार्यकारी अधिकारी

गण-४००६०५.

अहवाल झाल्यास सदर सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर आयत येईल व त्यासमेस पोटीनियम क्र.३० (C) नुसार गणपूर्तीची आवश्यकता

सभेस काही सूचना करावयाच्या किंवा प्रश्न विचारवायाचे असतील त्यांनी दि. ७ मध्य कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत त्यांच्या सूचना अथवा प्रश्न लेखी ०९/२०२२ पर्यंत दिलेल्या मुदतीत लेखी स्वरुपात आलेल्या सूचना अथवा ईल.

प्रत्येकी प्रवेश दिला जाणार नाही.

गत बैकेच्या वेबसाईट www.gpparsikbank.com वर प्रसारित केली आहे. त्या जल्लच्या शाखेत उपलब्ध असून सभासदांनी घेऊन जावा.

य मार्गदर्शक तत्वे लागू होतील.